

3822




जनकल्याण सहकारी बँक

Janakalyan Co. op. Bank Ltd. Nashik

F-104

No. D-5/STP(V)/C.R. 1062/01/07/114-117/2007, Date of Issue - 25/1/2007

CUSTOMER COPY		Sr. No. : 46822	
Deposit Br. Nashik		Date : 13/04/2010	
Pay to 0030 Acct. Stamp Duty		Fr. 1	
Franching Value	Rs.	1	1
Service Charges	Rs.	1	1
Total	Rs.	1	1
Name of Stamp Duty Paying Party			
Babu Grambark			
Deolap com			
- Sudesh am			
DD		
Drawn on bank		
(FOR BANK USE)			
Item No. :		
Franching Sr. No. :		
	102701		
	105053		



Tuesday, April 13, 2010
9:57:12 PM

Original

नोंदणी 39 म.
Regn. 39 M

पावती

गावाचे नाव संसारी
दस्तावेजाचा अनुक्रमांक
दस्ता वेजाचा प्रकार

पावती क्र. : 3479

दिनांक 13/04/2010

नसंन5 - 03427 - 2010

अभिहस्तांतरणपत्र
(25- वी मुद्राल हदीत असलेल्या रूपावर मालमतेच्या बाबतीत असेल तर

सादर करणाराचे नाव: बाबु श्यामका पाळदे

नोंदणी फी

नक्कल (अ. 11(1)), घुटांकनाची नक्कल (अ. 11(2)),
रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) -> एकत्रित फी (25)

एकूण रु.

100.00

500.00

600.00

आपणास हा दस्त अंदाजे 6:11PM ह्या वेळेस मिळेल

बाजार मुल्या: 486000 रु.

भरलेले मुद्रांक शुल्क: 100 रु.

मोबदला: 400000 रु.

दुय्यम निबंधक

सह दु. नि. का. नाशिक

LTD. NASHIK

story

Janakalyan Co. Op. Bank Ltd.
Nashik, M.G. Road Branch,
Sarada Sankul, Wakli Wadi,
Nashik - 1.

D-5/STP (V)/C.R. 1062/01/07/
114-117/2007


registratun

भारत 02701
105053
R. 00001001
INDIA
STAMP DUTY
APR

ed on this

stian Ye

SPECIAL
ADHESIVE
APR

**BETWEEN**

MATADI CONSTRUWEL, Through its proprietor,
Mr. YOGESH RAMDAS TAJANPURE

Age :- 29 Years, **Occupation:-** Business

Resident of :- Chehed, Nashik Road. Nashik.

Hereinafter called the "**THE BUILDERS/THE PROMOTORS**" (Which expression shall unless, repugnant to the context on meaning hereof, shall include his/her/their heirs, executors, administrators, and assigns as the case may be) **PARTY OF THE FIRST PART :**

AND

Mr. BALU TRIMBAK PALDE

Age :- 37 Years, **Occupation:-** Service

Resident of :- Shegve Darna, Deolali Camp.

Hereinafter called the "**PURCHASER/S**" (Which expression shall unless, repugnant to the context on meaning hereof, shall include his/her/their heirs, executors, administrators and assigns as the case may be) **PARTY OF THE SECOND PART :**

AND

1. Mr. SHIVAJI VITTHAL GODSE

Age :- Years, **Occupation:-** Service

2. Mr. DIGAMBER VITTHAL GODSE

Age :- Years, **Occupation:-** Service

Resident of :- Sansari gaon, Deolali Camp. Nashik.

Through their GPA holder

Mr. YOGESH RAMDAS TAJANPURE


Age :- 29 Years, **Occupation:-** Business

Resident of :- Chehed, Nashik Road. Nashik.

Hereinafter called the "**OWNER/S**" (Which expression shall unless, repugnant to the context on meaning hereof, shall include his/her/their heirs, executors, administrators and assigns as the case may be) **PARTY OF THE SECOND PART :**

1. WHEREAS the property bearing Survey No. 11/1, admeasuring area **3500.00** Sq. Mtrs out of that admeasuring area **1155.00** Sq. Mtrs out of that





I hereunder and hereinafter referred to as the "said property".

2. ANDWHEREAS the owners Mr. Shivaji Vitthal Godse and Mr. Digamber Vitthal Godse has entered into an Development agreement and General Power of attorney with the said Builder & Promoter dated **02/07/2006**, the said documents were notarized by seral no.222 and 223, and the owner herein and therein agreed to sale to said plot of land upon the terms and condition mentioned in development agreement.

3. AND WHEREAS the Builder & Promoter by paying deficient stamps before the collector of stamps, Nashik regularized development agreement and power of attorney on **25/09/2008**.

4. AND WHEREAS the builders/the promoters have got prepared the building plan, and the same have been sanctioned by the Sansari Gram Panchayat, vide no. **85/01, dated 27/02/2007**.

5. ANDWHEREAS the builders/the promoters having rights as aforesaid proposed a scheme of ownership flats to be sold on ownership basis; the builders/the promoters will develop the said property in the name & style as "**Vaishnav Prasad**" which shall be hereinafter referred to as the **said building** ;


6. AND WHEREAS the purchaser/s being desirous of purchasing and acquiring on ownership basis a flat, approached the builders/the promoters with such a proposal;

7. AND WHEREAS the builders/the promoters have accordingly commenced construction of the said building/s in accordance with the said plan and obtained completion certificate from Grampanchayat;

8. AND WHEREAS the purchaser/s has agreed to purchase the flat no.06, on **First Floor** in the building known as "**Vaishnav Prasad 'B' building** on the said land;

And the builder had executed agreement for sale on **26/02/2009**, and the agreement for sale was registered at





9. **AND WHEREAS** as per the purchaser/s agreed to purchase the said flat for **Rs.4,00,000/- (Rupees Four lacs only)** and the purchaser/s had already entire consideration to the builder as follows:

1. **Rs. 1,50,000/- Paid by cash/cheque at the time agreement.**

2. **Rs. 2,10,000/- Paid by cheque no.847383,dated 19/06/2009 drawn on SBI. Deolali Camp branch.**

3. **Rs.40,000/- Paid by cheque no.191981,dated 04/04/2010 drawn on SBI. Deolali Camp branch after obtaining the loan from SBI.**

Rs. 4,00,000/- Total

10. **AND WHEREAS** the builder has put the purchaser/s in actual possession of the said flat.


11. **AND WHEREAS** the purchaser/s requested the builder to execute **saledeed** of the said flat in favour of the purchaser/s.

12. **AND WHEREAS** the builder has agreed to execute & register an **saledeed** of the flat in favour of the purchaser/s.

13. **THE PURCHASER/S SHALL BECOME :-**

- Members of the association of Statutory body of the Builder and the Unit Holders of the building for its maintenance and to make all necessary compliance thereof.
- Abide by the rules and regulations and bye-laws of such Association.
- Not to cause any damage or harm to the said premises or any part thereof.
- Not to cause any nuisance or annoyance to other Occupant of the building.
- Not to store any illegal activity therein.
- Not to store any combustible.
- Not to throw any dirt, of garbage in the common area of any part of the building.






- (i) Not to raise any objection or resistance for disposal of the unsold premises in the building by the builder within discretion.
- (j) Not to claim or enforce any right over any part of the said building or ground underlying accepting the said premises.
- (k) Pay & contribute to all common expenses for the common amenities.

14. NOW THIS DEED WITNESSED AND IT IS HEREBY AGREED BY THE BETWEEN THE PARTIES AS FOLLOWS :-

- A. That the builder do hereby sale, transfer and convey to the purchaser/s flat Subjected to terms and conditions stated in this deed.
- B. The total consideration agreed between the builder and the purchaser/s, the purchaser/s has paid the entire consideration and the builder hereby acknowledges the same.
- C. That in furtherance builder has put the purchaser/s in possession of the said flat and the purchaser/s hereby confirm the same.
- D. The builder shall always have a right to make additional structure or addition as per additional FSI granted to the said building or modification in the building plan / design as may be permitted by the Sansari grampanchayat or any other competent authority. Such addition and additional construction shall be sole property of the builder who shall be entitled to dispose of the same. The purchaser/s hereby gives there irrevocable consent to the builder for carrying out such additional structure.
- E. The terrace of the top floor of the building including the parapet wall shall always be the property of the builder.
- F. All the unsold constructed premises and ground underlying shall be remained to the sole property of the builder until the time the land with building is duly transferred in favour of the purchaser/ss.



15. AND WHEREAS the purchaser/s is satisfied with their



16. **AND WHEREAS** the purchaser/s becomes the member of the **association**; he should follow all the rules, regulations and bye-laws of the association.

17. That the builder having received total consideration from the purchaser/s , the builder do hereby sale, transfer and convey the said flat in favour of the purchaser/s absolutely and for ever **TO HAVE AND TO HOLD** the same as true and absolute owners thereof.

18. That all the expenses towards stamp duty, registration charges and incidental expenses thereto for these present were agreed to be borne out by the purchaser/s .

:: SCHEDULE OF THE PROPERTY:


All that piece or parcel of land of village **Sansari**, within the limits of **Sansari Grampanchayat**, Taluka Nashik, District Nashik, in the Registration Sub- District of Nashik, with bearing Survey No. **11/1**, total admeasuring area **3500.00** Sq. Mtrs out of that admeasuring area **1166.00** Sq.mtrs bounded as under :

On or towards	By
East	: Part on Survey no.11/1
West	: Morhiya sty
North	: Part on Survey no.11/1
South	: Ramkrishna's bunglow

On that the building standing thereon name and style as **"VAISHNAV PRASAD" "B" building**, as per Grampanchayat but as per building plan Flat No. **06** on the **First** floor with admeasuring area **550.00sq. ft. i.e. 51.11sq. mtr** bounded as under :


On or towards	By
East	: Flat no.05
West	: Open space
North	: Flat no.07
South	: Open space

Together with fixtures, fittings and along with electric meter, and along with right to use the right of way, path to approach the said Flat.




नसल-५
दस्तावेज: ५४२५२०१०)
०-२५

Through its proprietor,
Mr. YOGESH RAMDAS TAJANPURE



SIGNED, SEALED & DELIVERED
 by with named PURCHASER/S

Mr. BALU TRIMBAK PALDE



SIGNED, SEALED & DELIVERED
 by with named OWNER/S

- 1. **Mr. SHIVAJI VITTHAL GODSE**
- 2. **Mr. DIGAMBER VITTHAL GODSE**

Through their GPA holder

Mr. YOGESH RAMDAS TAJANPURE



WITNESS:

- 1. 2.
 Sambhajinagar
 Nagar Nishetu
 Road
- Nishetu
 Road



नसल-५
दस्त क्र. ३८२ (२०१०)
५-२



Thursday, February 26, 2009
5:50:03 PM

पावती

Original
नोंदणी ३९ म.
Regn. ३९ M

गावाचे नाव संसारी पावती क्र. : 1298
दस्ताऐवजाचा अनुक्रमांक नसन३ - 01290 - 2009 दिनांक 26/02/2009
दस्ता ऐवजाचा प्रकार करारनामा

सादर करणाराचे नाव: बाळु श्रवक पाळदे

नोंदणी फी

नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची नक्कल (आ. 11(2)),	:-	4860.00
रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) -> एकत्रित फी (27)	:-	540.00
एकूण रु.		5400.00

आपणास हा दस्त अंदाजे 6:04PM ह्या वेळेस मिळेल

सह दुय्यम निबंधक
दुय्यम निबंधक
नाशिक - ३

बाजार मुल्य: 485545 रु. मोबदला: 400000 रु.
भरलेले मुद्रांक शुल्क: 9720 रु.
देयकाचा प्रकार : डीडी/धनाकर्षाद्वारे;
बँकेचे नाव व पत्ता: जनलक्ष्मी को ऑप बँक लि, नाशिक;
डीडी/धनाकर्ष क्रमांक: 009401; रक्कम: 4860 रु.; दिनांक: 26/02/2009




Received Original Document

पत्र क्र. (१२५४/२००९)	नाशिक-३
१२ - २४	१००६०/२००६
पर बांधणीसाठी परवानगी	१५
दिनांक : १/११/२००६	२७

श्री. शिवजी विठ्ठल गोडसे व विठ्ठल विठ्ठल गोडसे
 तसे नं. ११/०९ बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
 सदर बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
 बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी

- ✓ १) सदर बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ २) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ३) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ४) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ५) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ६) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ७) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ८) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ९) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ १०) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ ११) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ १२) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ १३) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ १४) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी
- ✓ १५) बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी

नाशिक-३
 दिनांक १२/११/२००६
 बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी



श्री. पं. नासिक विधीन
 नाशिक-३/११/२००६
 दिनांक १२/११/२००६
 बांधणीसाठी स्थिर काम ठरवून घ्यावयाचे बांधणीसाठी

नाशिक-३
 दिनांक १२/११/२००६

१२

क्र. (9248/2009)
93-28

3
(19/2009)
3
20/2009


NEW

गाव नमुना वर
भौतिक पावती पुस्तक 0320852u
महापंच शासन (पंचकीर्त व पावती पुस्तक)
गाव- सेवरी तालुका- नासिक वार्ड नं. 3
दिनांक 31.3.09 भोगवट्यादार/पिसे देणारा सदानंद गणेश विसन-3

वक्रांकी	बाजू वर वळण					प्राथमिक क्षेत्र				
	पिच	किमी	किमी	किमी	किमी	किमी	किमी	किमी	किमी	किमी
1	15	0.89	0.89	0.89	0.89	0.89	0.89	0.89	0.89	0.89

(असली) कर्तव्यी... 21/5/2009 9000920001

नसन-५
दस्त क्र. ५२२१२०१०
१२-२५



नसल-३
 दस्त क्र १६०/२००९)
 १६ - २५

नसल-३
 क. (१२५४/२००९)
 १४ - २४

नसल-३
 क. १०४६९/२००६)
 १७ - २७



महाराष्ट्र MAHARASHTRA

TREASURY OFFICE
 18 APR 2009
 AT0

६९००/२००६)
 R 079017
 १८ - २८

म.न. ६३३ ... दि. २०/०४/०९
 स्टॅम्प विक्रय प्रमाणपत्र प्राप्त ...
 हस्त ...
 ...



नसल-३
 दस्त क्र ३६२/२००९)
 १२ - २५

स्टॅम्प इयुटी रु. १००/-



श्री
 :- जनरल मुखत्यार पत्र :-
 (कधीही रद्द न होणारे)
 जनरल मुखत्यार पत्र (कधीही रद्द न होणारे) आज दिनांक २७ मार्च
 २००९ इतमी सन २००९ रोज रविवार ते दिवशी नवशिक मुद्रामणी,
 ...२/-

NOTARY



दस्त गोषवारा भाग - 2

नसस5

दस्त क्रमांक (3427/2010)

२५१२५

दस्त क्र. [नसस5-3427-2010] चा गोषवारा
बाजार मूल्य : 486000 मोबदला 400000 भरलेले मुद्रांक शुल्क : 100

पावती क्र.: 3479 दिनांक: 13/04/2010
पावतीचे वर्णन
नांव: बाळु त्रांबक पाळदे . . .

दस्त हजर केल्याचा दिनांक : 13/04/2010 05:52 PM
निष्पादनाचा दिनांक : 13/04/2010
दस्त हजर करणा-याची सही :

100 : नोंदणी फी
500 : नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची नक्कल (अ. 11(2)), रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) -> एकत्रित फी

दस्ताचा प्रकार : 25) अभिहस्तांतरणपत्र
दस्त अनुच्छेद प्रकार: (25-ब) पुढील हद्दीत असलेल्या स्थावर मालमतेच्या बाबतीत असेल तर

600: एकूण

शिक्षा क्र. 1 ची वेळ : (सादरीकरण) 13/04/2010 05:52 PM
शिक्षा क्र. 2 ची वेळ : (फी) 13/04/2010 05:57 PM
शिक्षा क्र. 3 ची वेळ : (कबुली) 13/04/2010 05:58 PM
शिक्षा क्र. 4 ची वेळ : (ओळख) 13/04/2010 05:59 PM

दु. निबंधकाची सही, सह दु. नि. का. नाशिक 5

दस्त नोंद केल्याचा दिनांक : 13/04/2010 05:59 PM

ओळख :

खालील इसम असे निवेदीत करतात की, ते वस्तूऐवज करून देणा-यांना व्यक्तींशी ओळखतात, व त्यांची ओळख पटवितात.

1) सुदेश धरमदास आमेशर. . . , घर/फ्लॅट नं. -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेठ/वसाहत: देवळाली कॅम्प नाशिक

शहर/गाव: नाशिक

तालुका: -

पिन: -

2) आकाश चंद्रकांत बुताळे. . . , घर/फ्लॅट नं. -

गल्ली/रस्ता: बालगृह रोड

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेठ/वसाहत: शिवनेरीनगर, दे. कॅम्प

शहर/गाव: नाशिक

तालुका: नाशिक

पिन: -

मुद्रांक शुल्क: सवलत : सादेखत दस्त क्रमांक 1290/2009 अन्वये नोंदणी फी व मुद्रांक शुल्क वसूल केले आहे.

दु. निबंधकाची सही
सह दु. नि. का. नाशिक 5

पुस्तक क्रमांक १, क्रमांक

३४२७ वर नोंदली

दिनांक १३ मार्च २०१०

सह. दुरय्यम निबंधकावर्ग-२
नाशिक-५.

प्रकृतित करणवात येते की,
आहेत. २७ पाने

सह दुरय्यम निबंधकावर्ग-२
नाशिक-५.



नसिन-३
 १५६९/२००१
 १७-२०

नसिन-३
 १५५४/२००१
 ११-२४

नसिन-३
 १९२०

नसिन-६
 दस्त क्र. १४२४/२०१०
 १६-२५
 नसिन-३
 १००६०/२००६
 २०

मुद्रांक प्रक. ३९६/०६-०६
 मुद्रांक मुद्रांक प्रक. न. २६४००/६
 १५२६०/१. नसिन जमा करावे आहे

*** प्रमाणपत्र ***

प्रमाणित करण्यात येत आहे की
 वरिल वस्तुवत्त दिलेला मुद्रांक मुद्रांक
 मुद्रांक अथि. १९५८ चे अनुसुची-१ चे
 अनुसूची ६४२ प्रमाणे योग्य असल्याने
 सदरका दस्त योग्य त्या मुद्रांकाचा मुद्रांकित
 झालेला आहे.

सदरचे प्रमाणपत्र हे मुद्रांक
 मुद्रांक अथि. १९५८ चे कलम ५३ अचे
 अथि. राहून देण्यात येत आहे.

दिनांक २५/१२/२००६

मुद्रांक निहायिकाची
 अधिकारी



६

नसिन - ३
 १९/११/२००९
 १९/११/२००९

नसिन - ३
 १००६९२००६

नसिन - ३
 २१/११/२००९
 २०



नसिन - ३
 १९/११/२००९
 २०

माताजी राजशेखर देवदास लक्ष्मी गोपाळ
 श्री. योगेश राजशेखर देवदास लक्ष्मी गोपाळ
 उ. वय ३५ वर्ष, पेशा अज्ञात
 राहणार : देवदास लक्ष्मी गोपाळ
 संतती

नसिन - ५
 दस्त क्र ५६२०/२०१०
 १५-१५

- श्री. शिवजी शिवाजी गोपाळ
 - उ. वय ३५ वर्ष, पेशा अज्ञात
 - श्री. दिगंबर शिवाजी गोपाळ
 - उ. वय ३५ वर्ष, पेशा अज्ञात
- दोघे राहणार : संत. शि. देवदास लक्ष्मी गोपाळ
 ता. जि. नाशिक

लिहून देणार

-- आणि --

- श्री. योगेश राजशेखर देवदास लक्ष्मी गोपाळ
- श्री. दिगंबर शिवाजी गोपाळ
- श्री. योगेश राजशेखर देवदास लक्ष्मी गोपाळ
- श्री. योगेश राजशेखर देवदास लक्ष्मी गोपाळ

संमती देणार

कारणे वगैरे... देणार देणार देणार

निवडकतीचे वर्णन :-
 तुळशी जिल्हा नाशिक, पोस्ट तुळशी मधुलुळ वसतिगृह पेकी नोंद नसारा हा
 गांवचे शिवाजीराव व धामराजराव हेदेखील सर्वे नंबर ११/१ प्रती
 एकूण क्षेत्र ०० हे. २५ अर म्हणजेच ३५००.०० चौ.मी. यांसी अकार
 रु.१.८० पे., या एकूण निवडकती पेकी लिहून देणार नं. १ व २ तसेच
 संमती देणार नं. ४ व ५ यांचे भागकीचे एकूण क्षेत्र ० हे. १७.५ अर
 क्षेत्र पेकी लिहून देणार नं. १ व २ यांचे नांवाने दाखल असलेले प्रत्येक
 क्षेत्र ० हेक्टर ५.८१ अर म्हणजेच ५८१.०० चौ.मी. असे एकूण क्षेत्र
 ०० हेक्टर ११.६६ अर, म्हणजेच ११६६.०० चौ.मी. या एकूण
 निवडकती पेकी ० हेक्टर ८.६६ अर म्हणजेच ८६६.०० चौ.मी. इतकी
 क्षेत्र आज पेकी या विकसन कार्यालयान्वये विक्रीत देण्याची देत
 अरून यांसी धनुशिका पुढीलप्रमाणे :-



NOTARY!

नसन-५
दस्त क्र. ५६२ (२०१०)
१६-२५

नसन-३
१७-२४
नसन-३
२७-२९

नसन-३
१००६९ (२००६)
२०



नसन-३
दस्त क्र. १०१९ (२००९)
२७

पुर्वस
पश्चिमेस
दक्षिणेस
उत्तरेस
रेकॉर्ड ऑफ राईटसपत्राणे.

येणेप्रमाणे घटुःसिमेतील मिळकत यांत जल, तरु, काटे, पाषाण, सिरी
निकोपासह, तर्दमभुत वस्तुसह मिळकतीत जाण्यादेण्याचे, उपभोग देण्याचे
व वागवहिवाटीचे संपुर्ण मालकी हक्कांसह दरोबस्त शेतजमीन मिळकत.
उपरोक्त जनरल मुखत्यार पत्रांत लिहून घेणार यांचा उल्लेख तुम्ही व
लिहून देणार यांचा उल्लेख आम्ही असा केलेला आहे. लिहून देणार
आम्ही व लिहून घेणार // तुम्ही या संज्ञेमध्ये त्या प्रत्येकाचे उरावरस,
असायनीज, एडिफायपुटर्स, अडमिनिसट्रटर्स, लिगल रिप्रेझिटेटीव्ह या
सर्वांचा समावेश आहे.

२) मिळकतीचा पुर्वइतिहास :-

वर कतम १ यांत वर्णन केलेली मिळकत ही आमचे वडिलोपार्जित मालकी
हक्काची अशी अचून सदर मिळकतीचे रेकॉर्ड ऑफ राईटसला आमचे नांव
नासक न्हणून दाखल आहे. सदर मिळकतीचे आम्ही एकमेव मालक अचून
मिळकतीची पाहिजे तरी विल्हेवाट लावण्याचा, विक्री करणेचा किंवा
विकसन करण्यासाठी देण्याचा आम्हाला पुर्णपणे हक्क व अधिकार आहे.
त्या हक्क व अधिकारान्वये वर कतम १ यांत नमुद केलेली मिळकत
विकसीत करण्यास देण्याचे ठरविलेले अचून प्रत्येक वेळी सरकारी
कार्यालयात जाणे, हजर राहणे, जाव-जवाब देणे, आम्हाला घानाचे व
जिकरीचे होणार आहे. त्यामुळे आम्ही आमचे जनरल मुखत्यार पत्रधारक
न्हणून तुम्हांस परत केलेले आहे. सदरचे जनरल मुखत्यार पत्राद्वारे तुम्ही
आमचेवतीने खालीलप्रमाणे कामे करावयाची आहेत. तसेच संमती देणार
नं. १, २, ३ ह्या आमच्या वहिणी अचून त्यांचे इतर हक्कांत नांवे आहेत.
सदरचे व्यवहारास त्यांची संमती असल्याने त्यांना सदरचे दत्तात संमती
देणार न्हणून सामील करण्यात आलेले आहे.

३) निर्वेधता :-

वर कतम १ यांत वर्णन केलेली मिळकत ही निर्वेध व विनवोजाची अशी
अचून सदर मिळकत आम्ही गहाण, दान, लिन, लिज, अन्नवस्त्र, तारण,
वकीस, नृत्युपत्र, कुळ वारस, जप्ती, जामिनकी, कोर्ट बाद वगैरे प्रकाराने
दोजा निर्माण केलेला नाही अथवा मिळकती संबंधाने वर नमुद केलेल्या
व्यतिरिक्त अन्य कुठल्याही व्यक्ती वरोवर या प्रकारे कुठलाही करारनामा
वगैरे केलेला नाही.

लिहून घेणार यांना करावयाची कामे येणेप्रमाणे :-

विनशेती परवानगी :-

वर कतम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीची फायनल विनशेती परवानगी
मिळवणेकामी ना. अप्पर तहसिलदार, नाशिक व जिल्हाधिकारी, नाशिक
यांचेकडून फायनल विनशेती करणेकामी व फायनल ले-आऊट नजूर
करण्याकामी संबंधीत अधिकाऱ्यांकडे अर्ज देणे, त्यावर आमचेवतीने सहा



NOTARY

नसम-३

सं. क्र. १२५४/२००९

१८ मार्च २०१०

नसम-३

१००६९२००८

नसम-३

१९४०

२०



१९८०/२००९

१९८०/२००९

२५

करणे, संबंधीत अधिकारी यांचेकडे जाव-जवाब देणे, सदरची मिळकत बिनशेतीकरण घेणे तसेच संसरी ग्रामपंचायत यांचेकडे विल्डींग टाकणे, तो मंजूर करून घेणे, त्याकामी आवश्यक त्या ठिकाणी सहा करणे, इ. कामे करणे.

२. मिळकतीची मोजणी :-

वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीची मोजणी करावयाची असल्यास त्याकामी ने. डिस्ट्रीक लॅण्ड रेकॉर्ड ऑफिसर साहेब, नाशिक यांचेकडे अर्ज देणे, त्यावर आमचेवतीने अर्ज दाखल करणे, आवश्यक त्या कागदपत्रांवर सहा करणे, मोजणीच्या वेळी आमचेवतीने सादर राहणे इ. कामे करणे.

३. विकसन :-

उपरोक्त मिळकतीवर तुम्ही बांधकाम करणार असल्याने ते बांधकाम पूर्ण करणेकामी आमचेवतीने व आमचेकरीता आर्किटेक्ट, इंजिनियर यांची नेमणूक करून त्यांच्याकडून नकाशे तयार करणे त्यावर आमचेवतीने व आमचेकरीता सहा करणे, तसेच सदरचा इमारत रिव्हाईज नकाशा संसरी ग्रामपंचायतीमध्ये हजर करणे, व तो मंजूर करून घेणे, तसेच डेव्हलपमेंट चार्जेस भरणे, पावत्या स्विकारणे, इंडेन्मीटी बॉन्ड लिहून देणे, करारनामा लिहून देणे, ऑफिडेकीट लिहून देणे, इ. सर्व ती कामे मिळकतीवर विल्डींग प्लॅन मंजूर करून घेणेकामी करावी लागणारी संबंधीत कामे करावयाची आहेत.

४. बांधकाम :-

वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीवर विल्डींग प्लॅन मंजूर झालेनंतर बांधकाम करणे, त्यासाठी आवश्यक असणारे मटेरिअल मिळवणे, व्होल्व ठेवणे तसेच कॉन्स्ट्रक्टरची नेमणूक करणे, पगार देणे, इ. सर्व कामे करावयाची आहे.

५. विक्री :-


वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीवर विल्डींग प्लॅन अथवा मंजूर झालेल्या मंजूर विल्डींग प्लॅननुसार त्यावर विकसित करावयाची फ्लॅट, रो-हाऊसेस, गाळे तसेच सदर बांधीव मिळकतीची विक्री करणेकामी जाहिरात देणे, विस्तार पावती, साठेखत, करारनामा इ. अनुषंगीक दस्त लिहून देणे, त्याची होणारी किंमत घेऊ/ड्रापटने तसेच रोख स्वरूपात स्विकारणे व त्याच्या पावत्या देणे. तसेच वरील बांधकाम विकत घेणार यांना विकणे, त्यासाठी खरेदीखत, हस्तांतर दस्त, ने. सब. रजिस्ट्रार सा. नाशिक यांच्याकडे नोंदवून देणे. त्यावर सहा करणे रजिस्ट्रार सहा, अंगठे करणे. कबुती जवाब देणे नोंदणी फी भरणे, पावत्या स्विकारणे दस्तावेज स्विकारणे. दस्तावेजामध्ये चुक झाल्यास चुक दुरास्ती लेख लिहून देणे व घेणे, त्यावर सहा अंगठे करणे इ. सर्व कामे तुम्ही मंजूर विल्डींग प्लॅनप्रमाणे फ्लॅट, रो-हाऊसेस गाळे, विक्री करणेकामी तुम्ही आमचेवतीने व आमचेकरीता कामे करावयाची आहे.

नसम-६
१६२९२००९
२५



NOTARY

नामन-३	
दस्ता क्र. (१२४४/२००९)	नामन-३
१९ - २४	दस्ता क्र. (१००९१२००८)
नामन-३	२७



(१०) - १९०९/२००८	नामन-३
२३ - २९	दस्ता क्र. १५९०/२००९
	२९ - २६

५. कबजा :-
 वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये मंजूर विल्डींग प्लॅनप्रमाणे इमारत बांधून त्यामध्ये होणारे बांधकाम जसे फ्लॅट, रो-हाऊसस, गाळे, हे विकत घेणार यांना खरेदी देवून कबजा देणे, कबजा पावती लिहून देणे, सहा करणे व त्याप्रमाणे त्यांचे रेकॉर्ड ऑफ राईटला नांव तावणे त्याकामी कराव्या लागणाऱ्या अर्जावर सहा करणे, नोटीसा स्विकारणे, नोटीसीवर सहा करणे इ. सर्व कामे तुम्ही करावयाची आहे.

६. अपार्टमेंट/सोसायटी :-
 वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीतील विल्डींग प्लॅनप्रमाणे होणारे बांधकाम विकत घेणारे सभासद यांचे अपार्टमेंट/सोसायटी अॅक्ट अन्वये डिव्हेंशन ऑफ अपार्टमेंट मे. सब रजिस्ट्रार सा. नाशिक यांचेकडे नोंदवून घेणे त्याकामी दस्तावर सहा, अंगठे करणे तसेच रजि. कर सहा अंगठे करणे इ. अपार्टमेंट अॅक्ट अन्वये करावी लागणारी सर्व कामे करावयाची आहे.

७. कर्ज :-
 वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीत विल्डींग प्लॅनप्रमाणे बांधकाम करणेकामी नॅशनलाईज बँक, को.ऑप. बँक, पतसंघा हीसिंग फायनान्स अथवा खासगी कर्ज उपलब्ध करण्यासाठी विविध ठिकाणी अर्ज करणे, त्यावर सहा करणे, त्यासाठी इंडेन्मीटी बॉन्ड लिहून देणे, मुखत्यार पत्र लिहून देणे, प्रतिज्ञापत्र, गहाण खते, आदी. अनुबंगीक दस्त तयार करून मे. सब रजिस्ट्रार सा. नाशिक यांचेकडे नोंदविणेकामी त्यावर सहा, अंगठे करणे, नोंदणी फी भरणे असे सर्व कामे बँकेकडून कर्ज घेणेकामी, कर्जाचे चेक्स, ड्राफ्ट हीसिंग फायनान्स कडून स्विकारणे त्याचा भ्रष्ट्या बँकेत जमा करून पैसे काढणे व त्याचा वापर विकसन करणेकामी अथवा बांधकामासाठी निधी उपलब्ध करणेकामी करावयाची सर्व कामे करणे.

वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीच्या विकसनकामी तुम्ही संस्थेकडून बँकेकडून अथवा खासगी अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थेकडून कर्ज उपलब्ध केले्यास सदरचे कर्ज परतफेड करणेची संपूर्ण जबाबदारी ही तुमची राहणार असून त्याचेशी आमचा कुठलाही संबंध राहणार नाही.
 म.रा.वि.म. :-

वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकती मधील बांधकाम क्षेत्र फ्लॅट, रो-हाऊसस, गाळे, यामध्ये म.रा.वि. मंडळाकडून इलेक्ट्रीक मीटर्स, लाईट कनेक्शन मिळविणेकामी अर्ज करणे, कोटेशन देणे, डिपॉझिट देणे, त्यासाठी करारनामा लिहून देणे, त्यावर सहा अंगठे करणे इ. सर्व कामे करावयाची आहे.

पाणी :-
 वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये बांधकामासाठी तसेच बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यामध्ये संतरी ग्रामपंचायत यांचेकडून विण्याचे



NOTARY

नस-३

दस्तावेज (१५४/२००९)

नस-३

२०

२४

दस्तावेज (१००६९/२००८)

नस-३

(६) (१२२६/२००८)

२० - २२



नस-३

१५००/२००

२५

पाणी घेणेकामी अर्ज करणे, त्यावर सहा करणे, तसेच प्रतिज्ञापत्र, करारनामे इ. तयार करून त्यावर सहा करणे, डिपॉझिट रक्कम भरणे, पावत्या स्विकारणे इ. सर्व कामे संसरी ग्रामपंचायतीकडून पाणी मिळे कनेवशन घेणेकामी कामे करावयाची आहे. तसेच गरज भासल्यास वॉरंटेल करणे, त्यावर इलेक्ट्रिक नोटार बसविणे, त्यासाठी कंपनीकडून इलेक्ट्रिक नोटार बसवून घेवून पाण्याची उपलब्धता करावयाची आहे.

१२. वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकती मधील मंजूर विल्डींग प्लॅन प्रमाणे होणाऱ्या बांधीव मिळकतीची विक्री करणे, साठेखत, विसार पावती, खर्चदीखते, हस्तांतरण करारनामे तिहून देणे ते नोंदवून देणे इ. सर्व ती कामे आमचेवतीने व आमचेकरीता करावयाची आहे.

१३. पूर्णत्वाचा दाखला :- वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकती मध्ये मंजूर होणाऱ्या विल्डींग प्लॅनप्रमाणे बांधकाम पूर्ण झाल्यावर संसरी ग्रामपंचायतीकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविणेकामी अर्ज करणे, त्यावर सहा करणे, त्यासाठी पैसे भरणे, सदरचा दाखला स्विकारणे आदी, अनुषंगीक कामे करावयाची आहे

१४. प्रवानग्या :- वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीच्या बांधकामासाठी मंजूर विल्डींग प्लॅनप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामे व जिल्हाधिकारी कार्यालयातील जी जी कामे करावी लागेल ती ती सर्व कामे आमचेवतीने व आमचेकरीता सर्व कामे करावीत.

१५. वाद :- वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीच्या संबंधीत आमचे जातीवारस अथवा संबंधीत शोदाय काही वाद निर्माण झाल्यास सदर वादाचे निवारण करण्यासाठी तु-शला लवाद नेमणे, वकील नेमणे, मे. कोर्टात कंस दाखल करणे, त्यावर सहा करणे, वकील पत्र देणे, वकील पत्रावर सहा करणे, जबाब देणे, केनचा समझोता करणे, आदी, अनुषंगीक कामे करावयाची आहे.

वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीचे वरील कामांकरीता आमची व संमती देणार यांची गरज भासल्यास त्या कामांकरीता आम्ही व संमती देणार स्वतः उपस्थित राहतील.

१६. वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीचे रेकॉर्ड ऑफ राईटनुला नांव लावणेकामी आमचेवतीने तलाठी व सर्कल ऑफिसर यांच्याकडे अर्ज देणे, प्रतिज्ञापत्र करून देणे, तलाठी नोटीस फॉर्मवर सहा करणे, जाव-जबाब देणे व खरेदी घेणार यांचे नांव ७/१२ लावून देणे कामी सर्व कामे करणे.

१७. वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीच्या संबंधीत अनुषंगीक व बांधकाम करणेकामी व विक्री करणेकामी जी जी कायदेशिर व इतर कामे करावी लागणार आहेत ती ती सर्व कामे तुम्ही आमचेवतीने व आमचेकरीता करावयाची आहेत.

दस्तावेज (१०१०/२०१०)



NOTARY

Handwritten signature or mark.

नस-३

नस-३

क्र. 1748/2009

क्र. (2008/2006)

नस-३

NOTARY

20-29

क्र. 1748/2009

20-29



- १९. सदरचे जनरल मुखत्यार पत्र हे आमचेवर तसेच आमचे वंघनकारक आहे व राहिल.
- २०. वर कलम १ यांत वर्णन केलेल्या खुल्या मिळकतीची व खरेदी देणेबाबत तुम्हांस हक्क व अधिकार ह्या जनरल लिहून दिलेले आहेत.
- २१. सदरील मिळकतीबाबत वरीलप्रमाणे त्रयस्थ व्यक्तींना जनरल मुखत्यारपत्र लिहून देण्याचे अधिकार तुम्हांस ह्या जनरल मुखत्यार देण्यात आलेले आहेत.
- २२. परशराम विठ्ठल गोडसे व लिहून देणार यांच्या वाटणी पत्र झालेले असून सदरचे धंद्यास काही बाधा उत्पन्न झाल्यास त्यांस लिहून देणार हे जबाबदार आहे व राहातील.
- २३. सदरचे जनरल मुखत्यारपत्र तुम्हाला आमचे तर्फे वरील प्रमाणे व सदर मिळकतीच्या अनुषंगीक सर्व कामे करण्यासाठी दिलेले आहे. तुम्ही केलेली कामे ही जणूवरील आम्हीच प्रत्यक्ष हजर राहून केली आहेत. असे या जनरल मुखत्यार पत्राच्या अधिकाराने तुम्ही कामे केली आहेत असे समजण्यात येईल व त्यांस आमची पूर्ण संमती आहे व राहिल.

नस-३
क्र. 1748/2009
-20

येणेप्रमाणे सदरचे जनरल मुखत्यार पत्र (कधीही रद्द होऊन) आम्ही आमचे राजीखुशीने व स्वसंतोषाने कोणाचेही धाक समजून उन्जून, वाचून घेवून साक्षीदारांचे समक्ष सहा दिलेले आहे.

५
क्र. 1748/2009
20-29

जनरल मुखत्यार पत्र.



श्री. शिवाजी विठ्ठल गोडसे



श्री. दिगंबर विठ्ठल गोडसे



- लिहून देणार

मुक्ताबाई वावुराव काळे

मुक्ताबाई वावुराव काळे



Handwritten mark

नसन-३ नसन-३
 दस्तावेज (१२५४/२००९) नं. (९७५/२००६)

नसन-३
 (२००६/२००६)
 २७



सदर मुहताब
 अका. नं. 1223
 दि. २७/०७/२००६

नसन-३
 (१२५४/२००९)
 २७



श्री. कलाबाई रमेश ताजनपुरे
 गा. वि. नं. ३०६

नसन-३
 (१२५४/२००९)
 २७

श्री. चंद्रभागाबाई विठ्ठल गोडसे
 गा. वि. नं. ३०६

मातादी कन्हेरुयुबेल तर्फे प्रोग्राफटर
 श्री. योगेश रामदास ताजनपुरे
 लिहून घेणार



BEFORE ME
 TRIMBAK SAVANAR GODSE
 ADVOCATE & NOTARY
 215, Gawali Wada, Deolali Camp
 Tal & Dist Nashik
 Mob. 9373923144
 Reg. No. 848



(नमुना नं. ८) आकारणी यादीचा उतारा

संसरी (क) ग्रामपंचायत असलेल्या इमारती व जमिनी ह्यांची सन २००८ - २००९ सालाबद्दल आकारणीची यादी असेसामेन्ट लिस्ट)

ग्रामपंचायत संसरी, ता. जि. नाशिक

अनुक्रम नंबर	रत्नाचे नांव	मालकाचे नांव	भोगवटा करणाऱ्याचे नांव व पत्ता	दर	मालकी क्रमांक	आकारणी केलेल्या कराच्या रकमा				अपिलाचे निकाल व मागाहून फेर नंतरची आकारणी				मालकाचे नांव व पत्ता	
						घरपट्टी कर	सफाई कर	पाणी/संडास कर	वीज कर	एकूण रक्कम	घरपट्टी कर	सफाई कर	पाणी/संडास कर		वीज कर
१०२	श्री. वि. वि. वि.	श्री. वि. वि. वि.	श्री. वि. वि. वि.	०५	०५	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१	२५१/२५१



नकलेस अर्ज आला ता. २६/०२/२००९
नकल दिली ता. २६/०२/२००९

सवर कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय आहेत / नाहीत

श्री नकल ता. २६/०२/२००९

ग्रामपंचायत संसरी (नाशिक) ता. जि. नाशिक (२६/०२/२००९)

ग्रामपंचायत संसरी, ता. जि. नाशिक

शब्द संख्या	-
नकल फी	- ५/-
पडताळा फी	-
पेपर फी	-
एकूण फी	- ५/-

कलशिका

विज्ञापन

कलशिका
विज्ञापन

कलशिका विज्ञापन
विज्ञापन

341/1886

पावती

Original/Duplicate

Friday, March 22, 2019

नोंदणी क्रं. :39म

3:20 PM

Regn.:39M

पावती क्रं.: 1887

दिनांक: 22/03/2019

गावाचे नाव: **Sansari**

फाईलिंगचा अनुक्रमांक: **NSK4-1886-2019**

दस्तऐवजाचा प्रकार : **Notice of Intimation of Mortgage by way of Deposit of title Deed**

सादर करणाऱ्याचे नाव: **BALU TRIMBAK PALDE**

Document Handling

रु. 300.00

Filing Fee

रु. 1000.00

एकूण:

रु. 1300.00

सादरकर्ता STATE BANK OF INDIA यांनी यांचेकडून दि. 11/03/2019 रोजी घेतलेल्या रु.800000/- कर्जासंबंधीची नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंग साठी मिळाली.

GRN is **MH013261231201819E** Defaced vide **0007478044201819** Dated.22/03/2019.

GRN is **MH012942580201819E** Defaced vide **0007478036201819** Dated.22/03/2019.

PRN is **1703201900572** Defaced vide **1703201900572D** Dated.22/03/2019.

Joint S.R.Nashik 4
सह. दुय्यम निबंधक का-4
नाशिक- ४

5131 Home Loan #/CNO - 30789387101
Baltimore. - 9922338907

REF : NGPL:NSK:PER:166(A)/94-95
DATE : 16.08.94



NIRAJ GRAPHICS

Mr. Balu Trambak Palde
At : Shevge Darna,
Post : Nanegaon,
Tal & Dist : Nasik.

Dear Mr. Palde,

On successful completion of your probation, the company is pleased to confirm your services in Grade W3 from date 16.08.94 on the following terms and conditions :

1. Your consolidated salary shall be Rs. 500/- as per structure
Rs. 19.23 - 0.54 - 21.92 - 0.73 - 25.58 - 0.92 - 30.19 - 1.11 -
35.77 - 1.31 - 42.32
2. You shall work from one shift to another or one department to another as directed to do so by your supervisor.
3. That during the period of your employment, you will work in accordance with the instructions of your supervisor and to the company's working programme given to you from time to time. You may also be asked to work in any departments of the company according to the exigencies of the company's work.
4. That you will do any work entrusted to you sincerely, efficiently and hold yourself responsible in the case of any loss or damage to materials, instruments and tools entrusted to you in the course of your work for use and safe keeping.
5. That in the event of loss or pilferage of any materials, instruments and tools in your custody you hereby agree to give the company the right to make reasonable deductions from your salary as provided for under the Payment of Wages Act.
6. It is clearly understood and agreed that you shall devote your duty hours towards the work entrusted to you and in case of any breach in this context, pro-rata, deductions shall be made from your salary.
7. That you will not be utilise, disclose, divulge to any person or persons any trade secrets or knowhow which is acquired during the period of your temporary appointment in the company.
8. Although your normal work will consist of duties assigned to

Contd .. 2 ..

NIRAJ GRAPHICS PRIVATE LIMITED

Regd. Off: 118, M.I.D.C. Marol, Andheri (E), Bombay-400 093. Tel: 6327043, 6329242. Tlx: 2545 DB IN

Verified with original
Utkarsha Alegaokar PF-5937124
HLST Nashik



you in the above capacity you may at any time be called upon to discharge with diligence and care, any other duties which in the opinion of the management are within your capacity and ability to do so.

9. Upon termination of your employment, you will return to the company all tools, instruments, materials and papers, documents and or other articles and or copies thereof belonging to the company which may at any time be in your possession.
10. Your age of superannuation shall be 60 years. You are required to furnish evidence of your age.
11. The company shall have right to suspend you pending disciplinary action and in that event you shall have be paid subsistence allowance as stipulated in the rules framed under the Model Standing Order.
12. The company shall have right to suspend you upto 4 days/Dismiss you by way of punishment.
13. In case you are required to be laid off, the Company shall pay to the lay off compensation as prescribed in Chap. VA of the Industrial Dispute Act, 1947 as applicable to the establishments employing 50 or more workers.

The content of this letter have been read out and explained to you in the language you understand. You are required to sign a duplicate hereof as a token of your acceptance of the above terms.

Yours faithfully,
FOR NIRAJ GRAPHICS PVT. LTD.,

Prashant Kumar
WORKS MANAGER/ PLANT MANAGER

I have read the above terms and conditions and they are binding on me.

[Handwritten Signature]

(SIGNATURE OF THE EMPLOYEE)

vdp/ssp

Verified with original
[Signature]

Utkarsh Algaokar PF-5937124
HLST

अहवाल दिनांक : 26/10/2018

चावडी वाचन (Proof Reading) साठीचा अधिकार अभिलेख (Village Form 7) चा
उतारा

गाव :- संसारी
गट क्रमांक व उपविभाग : 11/1

तालुका :- नाशिक

जिल्हा :- नाशिक शेवटचा फेरफार क्रमांक : 10522 व दिनांक : 29/08/2018

गट क्रमांक व उपविभाग 11/1		भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग	शेवटदाराचे नांव		
शेतीचे स्थानिक नांव	क्षेत्र	आकारआणे व पो.ख.	फे.फा	खाते क्रमांक	
क्षेत्र हे.आर.चौ.मी	एकनाथ शिवराम गोडसे	0.00.27 0.16	(9277)	28, 63, 160, 1627, 1874, 2604	
एकक	गंगूबाई किसन गोडसे		(6669)	कळाचे नाव	
जिरायत 0.35.00	अशोक किसन गोडसे		(9277)	इतर अधिकार	
	प्रकाश किसन गोडसे		(9277)	तुकडा	
बागायत	बेबी किसन गोडसे		(9277)	इतर	
	चंद्रभागा विठ्ठल गोडसे		(9277)	कमलाबाई भास्कर चव्हाण (6669)	
तरी	बाळू किसन गोडसे		(9277)	ताराबाई दिनकर चव्हाण (6669)	
वरकस	-----सामाईक क्षेत्र-----	0.13.01 0.76		मिराबाई अण्णा गडाख (6669)	
इतर	परशराम विठ्ठल गोडसे	0.05.56 0.14	(9277)	इतर	
	शिवाजी विठ्ठल गोडसे	0.05.83 0.14	(9277)	कलाबाई रमेश ताजनपुरे (8440)	
एकुण 0.35.00	अर्चना दिगंबर गोडसे		(9277)	मुक्ताबाई बाबुराव काळे (8440)	
क्षेत्र	अभिषेक दिगंबर गोडसे		(9277)	लिनाबाई ज्यंबक पोरजे (8440)	
	मयूर दिगंबर गोडसे अ पा क आई		(9277)	इतर	
	अर्चना			गणू किसन गोडसे (9270)	
पोटखराब (लागवडीस	-----सामाईक क्षेत्र-----	0.05.83 0.34		[इतर] (10522)	
अयोग्य)				[लिज पेंडन्सी न्यायप्रविष्ट] (10522)	
वर्ग (अ) -	वैष्णव विहार को ऑप ही सोसा	0.04.50 0.26	(9277)		
वर्ग (ब) -	चेअरमन भरत तुकाराम गोडसे				
एकुण पो 0.00.00					
ख					
आकारणी 1.80					
जुडी किंवा					
विशेष					
आकारणी					
	(1),(2487),(4092),(6669),(6757),(8292),(8440),(8570),(8587),(8887),(8892), (9277),(10326),(10483)			सीमा आणि भुमापन चिन्हे	

चावडी वाचन (Proof Reading) साठीचा अधिकार अभिलेख (Village Form 12) चा उतारा


गाव :- संसारी
गट क्रमांक व उपविभाग : 11/1

तालुका :- नाशिक

जिल्हा :- नाशिक शेवटचा फेरफार क्रमांक : 10522 व दिनांक : 29/08/2018

पिकाखालील क्षेत्राचा तपशील												तागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन	जल सिंचनाचे साधन	शेरा
मिश्र पिकाखालील क्षेत्र						निर्भळ पिकाखालील क्षेत्र								
			घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र											
वर्ष	हंगाम	मिश्रणाचा संकेत क्रमांक	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	पिकांचे नाव	जल सिंचित	अजल सिंचित	स्वरूप	क्षेत्र	(१४)	(१५)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)	(१२)	(१३)	(१४)	(१५)
			हे.आर.चौ.मी	हे.आर.चौ.मी		हे.आर.चौ.मी	हे.आर.चौ.मी		हे.आर.चौ.मी	हे.आर.चौ.मी		हे.आर.चौ.मी		
2016-17	खरीप										पडित	0.0600		
											बिनशेती	0.2900		
2017-18	खरीप										पडित	0.0600		
											बिनशेती	0.2900		
2018-19	खरीप										पडित	0.0600		
											बिनशेती	0.2900		

अस्तित् वर हुकुम प्रमाणे नकल तबार
ता. 26/02/2019


तलाठी ससरी
ता. जि. नासिक

X

E

R

O

X

KYC DOCUMENTS

KYC DOCUMENTS

1.	
2.	
3.	
4.	
5.	
6.	
7.	
8.	
9.	

ग्रामपंचायत कार्यालय, संसरी

स्थापना १९२७

ता. जि. नाशिक. ४२ २४९२३५९



दिनांक ०९/१०/२००८



॥ दाखला ॥

ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत संसरी,
ता. जि. नाशिक यांचे कडून दाखला देण्यात येतो की,

वैष्णव प्रसाद " बी " विल्डिंग ग्राम पंचायत संसरी हद्दितील सर्व्हे नंबर ११/१ असून सदर मिळकत बांधकामा करीता ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी घेतली असून बांधकाम प्लॅन नुसार आज मितीस पुर्ण झालेले आहे. सदर बांधकामास सन २००८/०९ सालाकरीता करआकारणी आकारण्यात आलेली आहे. सबब हा दाखला विनंती वरून दिला असे.

नसरी - १९
दत.क्र. (१२५१५) / १३.
१२ १५

ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत संसरी
ता. जि. नाशिक

ग्रामपंचायत कार्यालय, संसरी

नाशिक, दि. २४/०७/१९ (१७६५)

०० दिनांक १९ ००

नाशिक

॥ दाखला ॥

ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत संसरी,
ता. जि. नाशिक यांचे कडून दाखला देण्यात येतो की,

वैष्णव प्रसाद " बी " विल्डिंग ग्राम पंचायत संसरी हद्दिवर्तील सव्हे नंबर : असून सदर भिळकत बांधकामा करीता ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी ही असून बांधकाम प्लॅन नुसार आज भितीस पुर्ण झालेले आहे. सदर बांधकामास २००८/०९ सालाकरीता करआकारणी आकारण्यात आलेली आहे.

॥ दाखला विनंती वरून दिला असे.



ADVOCATE
BAR COUNCIL OF
MAHARASHTRA & GOA
HIGH COURT, BOMBAY
☎ 2267 3371/ 2265 6567



NAME : KATARE MAYA CHANDRAKANT
RESIDENCE : NASHIK, Dist. NASHIK
ROLL No. : MAH/1853/2009
ENROLLED ON : 04-07-2009
DATE OF BIRTH : 09-10-1982
106977 B00000383

Manisha K. Khatke
SECRETARY

ग्रामविकास अधि
ग्रामपंचायत सं
ता. जि. नाशिक

स्वच्छतेकडून समृद्धीकडे * आमचा गाव आमचा विकास * कराची रक्कम वेळेत भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करा.



ग्रामपंचायत अॅक्ट १९५८ नमुना नं. १०

कराबदल पावती

ISO मानांकन प्राप्त - २००९-२०१५



ग्रामपंचायत संसरी
ता. जि. नाशिक, ☎ ०२५३-२४९२३५९

स्वायत्तिका जन्म-मृत्युची व विवाहाची बोर्ड २३ दिवसांच्या आत ग्रामपंचायतीकडे करा. * आपले गाव महान करून तंटामुक्त करू वा !

* पणजी व विजेची बचत करा. * झाडे लावा, झाडे जवावा. * प्लॅस्टिक कॅरीबॅगाचा वापर टाका. * शीघ्रतावाचा वापर करा.

श्री./सौ. राहु जयक पाडडे

पावती नंबर
0422

घर नंबर ९७३ बिल नंबर याबदल

सन २०१८ - २०१९ सालाकरिता पुढे नमुद केलेल्या रकमा दिनांक माहे सन
करादाखल मिळाल्या. १५ / ०९ / २०१८

करांची नावे	बसूल केलेल्या रकमा				एकूण रकम	
	मागील बाकी रुपये	पैसे	चालु कर रुपये	पैसे	रुपये	पैसे
१) घरपट्टी			८५०१-		८५०१-	
२) दिवाबती			५०१-		५०१-	
३) आरोग्य कर			५०१-		५०१-	
			-		-	
एकूण ₹			९५०१-		९५०१-	
४) १% सूट			४०१-		४०१-	
५) ५% लेट फी						
६) नोटीस फी						
७) इतर						
एकूण ₹			९०३१-		९०३१-	

अक्षरी रूपये नव्वुस्री गीन कापडे साज० फक्त रोख मिळाले.

टिप: वागटो इ.करत्या बाणा केलेली मिळकत, कायदा आधिकृत बांधकामाचीच आहे असे समजता.

विशेष सूचना: शेकडो रक्कम खात्यात जमा आल्यास ही पावती ग्राह्य धरली जाणार.

पत्तव्याद: (नुकमूल देणे पण)



(Signature)
कलनाथ वा. वि. अरि / निरीक्षक अर्ज
ग्रामपंचायत संसरी, ता. जि. नाशिक

वृक्षा लागवड करून गाव पर्यावरण समृद्ध करू वा ! आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा गटारीमध्ये टाकू नका.



Handwritten text, possibly a signature or official name, located in the lower-right quadrant of the page. The text is extremely faint and illegible.

Additional handwritten text at the bottom of the page, appearing to be a continuation of the document's content. The text is very faint and mostly illegible.

* स्वच्छतेकडून समुपेक्षीकडे * ग्रामविकास हेतु आमचे देवेव * कराची रकम वेळेत भरणे ग्रामपंचायतीस सादरकार्य करा.



ग्रामपंचायत अंतर्गत १९५८,
समुना नं. ११०

खास पाणी पट्टी पावती

ISO मानांकन प्राप्त - २००९-२०१५

शाहपंचायत संसारी

ता. जि. नाशिक.

०२५३-२४९२३५९

दिनांक १५ माहे ०९ २०१५

श्री. **शाह पावती**

घर नं. ६७३ ग्राहक क्र.

सन २०१५/१९

पावती नंबर ०३९३

सालाकरितां खालील प्रमाणे रकमा कराताखल मिलात्या आहेत.

कराची नवि	वसूल केलेल्या रकमा			पडवण (रु.)	
	सर्गिल मार्फत लपणे	वेसे	चांगु कर वेसे	रकमे	वेसे
म्पे. पाणी पट्टी				१५०१-	१५०१-
ज. पाणी पट्टी					
मोटीस फी					
वॉरंट फी					
इतर					
एकूण ₹				१५०१-	१५०१-

अधारी रूपवे : **शाह पावती कर**

पडवणवेळ : (बुकायल देणे वेळ)

विशेष सुचना : येकाची रकम खाल्यात जमा झाल्यात ही पावती ग्राह्य धरली जाणार नाही.

* वृक्ष लागवड करून गांव पर्यावरण समृद्ध करू या ! *



जमूल करणाऱ्या ग्रामसेवक शाहपंचायत संसारी, ता. जि. नाशिक.

Signature

* पाणी व विजेची खर्च करा. * इतडे भरावा. * इतडे भरावा. * एतद्विषय कृतीवेळी वापरा घ्या. * शाहपंचायत संसारी.

1. Introduction
 2. Background
 3. Methodology
 4. Results
 5. Discussion
 6. Conclusion
 7. References
 8. Appendix
 9. Index
 10. Table of Contents

Section	Page	Chapter
1. Introduction	1	1
2. Background	2	1
3. Methodology	3	2
4. Results	4	2
5. Discussion	5	2
6. Conclusion	6	2
7. References	7	3
8. Appendix	8	3
9. Index	9	3
10. Table of Contents	10	3

<p>बाराहीसु बापे कुडी 8 कादलपुका 3 न. कुनव 1/यशा 899/ए2 गाराह 1/का 224/ए2 फरो 9</p>	<p>नंबर 8034 कागड वर मेत डाह एडिफ कागडाको हड वेलाकादि 8/3</p>
<p>तलाठी सिसरी श्री. वि. वाधिक.</p>	<p>तलाठी सिसरी</p>
<p>10446 (वाराह 27/ए2 वारसा) वाराह 27/ए2 वारसा श्री. गणेश, गणेश गोडले हे विना 3 01/ए2 रीती मरणा काद वाराह 27/ए2 वारसा 3 कुडी 3 पला 9 मरणा काद 3:- 964/13 07 वाराह 27/ए2 वारसा 26 (3) दिवादि विदुव गोडले वम 22 मरणा काद 3:- 07 वाराह 27/ए2 वारसा वाराह 27/ए2 वारसा 36</p>	<p>9919 वी 964/8 वी- 960/9 वी- 960/9+2 964/13 (1000 वाराह 27/ए2 वारसा)</p>

मौजे मेखरी

गांधी

8002

000013

ज्या भूमापन व उपविभाग कर्मका-
वर परिणाम होत
असेल, तो भूमापन
व उपविभाग
कमांक

चासणी वेगाना
अधिकार्यानी आवाकरी
किंवा शे

दिनांक १६/११/६९ मराठवाडा राज्याच्या
वजन मापासंबंधीच्या अंमलबजावणीचा
आयदा [Enforcement Act] १९५८ व
भारतीय नाणी कायदा [Indian
Coinage Act] अन्वये गांधी तालुका
कागदी अंमल देण्यासाठी विशेष जिल्हा
निरीक्षक भुक्ति अभिषेक [दहामान]
आचे कडून नवीन दहामान परिभाषातीत
रुपांतर आकारबंद न हि फा. नं. १२
गांव नहिवाटीस आलेवरून लबाबा
गांधी अंमल देण्यासाठी नोंद करिता -

A. H. H. H.

अतिरिक्त नोंदणी, गांधी

मराठवाडा १६/११/६९ नवीन दहामान तालुका



तारीख तयार करणार :-
नकल रजूर बहाणार :-
ना. विभा. बाल :-
निहाणायक फी / ७
रजवत की :-
वेळर फी :-
रजूर १/१

अज आल्याका तारख :-
नववेळर तयार तारीख १६
नकल दिल्याची तारीख

खरी नववेळर
K. H.
तहसिलदार नाशिक जिल्हा

000093

म. गा. ८ म.
R. V. 8 m.

फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

[महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०]

गाव : _____ तालुका : _____ जिल्हा : _____

नोंदीचा अनुक्रमांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	चाचणी अधिकाऱ्याची आघाडीची किंवा शेरा
५६६६	मुळे ३ :- (१) गावू डियन गोडये वस २२	११११ ५-	मेरी शेरा तहसीलदार यांचे
	(२) अशा ३ डियन गोडये वस २०	१८५१४ ३	
	(३) पडा २१ डियन गोडये वस १८	१८५११ ५	
	मुळे ४ :- (१) उमळगाई आरवूर चव्हाण	१६४ ७.	रिपोर्ट कार्ड ना शेरा प्रमाणीत
	वस ३० (२) गारागाई दिगंबर म्हाण	१६४ ५	
	वस ३६ (३) मिरागाई अण्णा उडार	३ ५	
	वस २५ (४) वेणी डियन गोडये	(१६४) पायगाडी	शेरा अशा C. D. 10
	वस १० अशा वारस आहे अशा		
	केवळी ठाजे देवूण उडाये वरील		
	वरील गावे दारमळ डेवी अशा		
	१ मे. १६ अशा गावठी यांचे उडाये		
	कार. २६. १२१ वसा १६४३१८९		
	गावठी ६१६१८९ वरील गावठी		
	उडाये वारे		

(Signature)
तलाठी संसरी
सा. जि. नाशिक.



नकल तयार करणार :-

नकल लष्कर बहाणार :-

गाव विभाग पाण

सि. विभाग फी १०

लष्कर फी :-

पेपर फी :-

एकूण :-

अज भात्याधी ताराख :-

नकल तयार करील

नकल दिल्याची तारीख

उरी नकल

तहसिलदार नाशिक करित

(2) अन्वयितुं कुशल मनाः के विषय

मांचे पारान २३७ रुमये ३,५०,०००/-
दिनांक १६/५/८९ रोजी डाकूम पुरोका
बनवली घेतले (१०) बनवलीतु सु.प.म.
या परवानगी घेतली आहे.
अज ५-बनवली रचनाचे नमुने वरील

१३/५/८९
तलाठी ससरी
सा. जि. नासिक

१६६६

(१०/१२/८९) (अज १२१०)
कोणी अंतर्गत डिप्लोमोस अंती
जेव्हा अज १२१० उद्योगीत नासले
बनवलीतु सु.प.म. या पारान
नो.नं. २२२५ ही झालेली रोजी नोंदी
उपरोक्त उद्योगीत अंती म्हापत्र
विलोम) रचनांचे उद्योगीत अंती नोंदी
१२२५ अंती आहे. मा. १२१०
डिप्लोमोस अंती नोंदी अंती नोंदी
१२२५ अंती उद्योगीत व. मा. १२१०
या रचनांचे २२३१६८ रोजी म्हापत्र
आहे अंतर्गत (आण) १२२५
अंती नोंदी आहे.
महाराष्ट्र पारान: कोणी अंतर्गत
डिप्लोमोस अंती नोंदी आहे

प्रमाण गान दानवत केकी हसे

11/11

580

20

गारिम 93192114 1/18 (खरेदी) केवान
 विहा (को कोय हिसा केडरम) कारन
 गुमासि गोसके खानी की गंडुकाई किलक
 गोसके काई किलक गोसके करोगु किलक
 गोसके प्रमरु किलक गोसके केकी किलक गोसके
 काकाई कारम (पहाया तारा काई किलक
 चकाप: मेरुकाई हिसा गडारक 3/9/18
 के अनुरक उवकाय हिसा, मोरीश रासका
 माकापुरे सासे पायुम साके 79/12/18
 रुक 840-पैती सोर रुक 303000 गीक
 कारक किलक हिसा का 93192114/18
 काकाई खरेदी केकी हसे खरेदीका
 प्रमाण गान विहा केकी

99/12/18
 99/9

मुहम्मिद
 93192114
 1/18
 मोरुकाई
 कारम खरेदी -
 खरेदीका
 प्रमाणिका
 1/18
 30/9/18

11/11
 तलाठी कारम
 सा. जि. नासिक



नकल तबल कारम :-
 नकल रुजू कारम :-
 नकल किंवा फल
 सिहिणाक फी 10
 रुजवात फी :-
 कार की :-
 रुक 11

अज आल्याधी तारीख :-
 नकल तयार तारीख 18
 नकल दिल्याची तारीख

हरी नकल
 [Signature]
 तहसिलदार नासिक कारम



वकल तयार करणार :-
 वकल रजू पत्रणार :-
 वकल किंवा पत्र :-
 दिनांक मि 10
 खर्चात की :-
 पत्र की :-
 रजु :- 11

आज आल्याची तारीख :-
 नववना तयार तारीख :- 18
 नवकाल विल्वाची तारीख :-
 वरी नवकाल
 नाशिकदार नाशिक जिल्हा

	सा. जि. नाशिक	
1800	<p>नाशिक पातळ 1181 (खरेदी) मी मी</p> <p>यहनागा एमनाग कागरी रजु एमनाग कागरी</p> <p>बाणू एमनाग कागरी यागरी मी प्रमाण कागरी</p> <p>कागरी एमनाग प्रमाण कागरी मी पातळ</p> <p>मिनागरी मी ए/काय 2 रजु 250-000 मी</p> <p>7 दि मिनाग 2500 898000 न्यायकार के</p>	<p>ए/काय 2</p> <p>नोकर</p> <p>मज व खरेदी</p> <p>खलविका</p> <p>प्रमाणित</p> <p>18/11/10</p> <p>24/11/2008</p>
	<p>एमनाग म 8/11/08 रजु मनाग खरेदी</p> <p>दिनांक कागरी मी खरेदी मी रजु मनाग</p> <p>वरी मी मी मी</p>	
	<p>हात</p> <p>सलाटी नंतर</p> <p>सा. जि. नाशिक</p>	

000100

फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

म. गा. ८ म.
R. V. 8m.

[महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०]

गाव : हंसरी तालुका : नाशिक जिल्हा : नाशिक

नोंदीचा अनुक्रमांक व दिनांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	चाचणी अधिकाऱ्याची आघाक्षरी किंवा शेरा
6000	गारिवद १२/१/२००९ ॥ ई।। (कोठाकार) का वैशिष्ट्य उतरवले घेता व इतर चानडि वगैरे ही का से वडल करी (५००० का २०११) वगैरे कोर घेता सदर (उत्तरे) २१५० च्या कोर गरी सोसायटीचा दारवणवरे कोठाकार करा करी	१००/१५२/१९	को. १७५ सोसायटी २४/१/०९
6000	गारिवद १२/१/२००९ ॥ ई।। (कोठाकार) का गारिवद		



वकल तयार करणार :-
वकल रजू पहाणार :-
वकल किंवा पान :-
लेहिणावळ की १०
रजवात की :-
वकल की :-
११

अ. उतरवले तारीख :-
नवकर वकल वारीख :-
नवकर दिल्याची तारीख :-
हरी नवकर
कर्मचारि वकिल

फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०]

गाव : संसरी तालुका : नाशिक जिल्हा : नाशिक 24

नोंदीचा अनुक्रमांक व दिनांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	चाचणी अधिकाऱ्याची आघाक्षरी किंवा शेरा
२८६०	००००४७ दि १८/०९/९१ ई (वारस) खानक हायतक केलेल्या मिकेलीने साकड व दिगंबर विठ्ठल गोडसे हे दि ११/१०/९० शेरा गणक सोड त्यांना वारस अर्ज पत्नी २ पुढे मुळागे ताही वारक (वकीलपत्र) १) वारसाचे नांव वयस नसणे २) फर्ना दिगंबर गोडसे २८ पत्नी ३) फर्ना दिगंबर गोडसे ९ मुळागे ३) फर्ना दिगंबर गोडसे ३ मुळागे शेरा प्रगळे फारक काढेक रुका = २.४ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ शेरा फर्ना दिगंबर गोडसे काढेक रुका मुळागे शेरा फर्ना दिगंबर गोडसे काढेक रुका मुळागे	२५/० ११/१ १८५/४ १८५/११	शेरा लक शेरा, मुल्यदायक शासिकाय, वारस सजिध वरत प्रमाणित २१/८/०१

तलाठी संसरी

२८६० दि १८/०९/९१ ई (स्वरेषिणे) शेरा संसरी येथील दि २५/०९/९१



एकल तयार करणे :-
एकल रुजू पल्लवार :-
एक किंवा पान :-
एक गावला फी १०
एक वात फी :-
एक पर फी :-
एक ॥

१७/११/११
नवकत दिल्याची तारीख
डरी नककल
तहसिलदार नाशिक कार्यालय

शेरा
खरेदीकार
११/८/०१



स्कूल तयार करणार :-

स्कूल रुजू व्हाणार :-

किंवा पान

लगावळ की

जवात फः :-

खर की :-

खण 1)

प्रत दिनांकी तारीख :-

17/9/18

स्कूल दिनांकी तारीख

खरी नकल

तहसिलदार नाशिक तारिख

7
12

5-22

<p>तलाठी ता. जि. नाशिक</p>		
<p>दि 20/7/05 2007 (च 2007/पत्रावली) वरती होणे वसुळी व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार</p>	<p>259 99/0</p>	<p>मुद्रादि 5 29/8/09</p>
<p>दि 23/10/09 व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार</p>		<p>नो. रुक व्हाणार व्हाणार</p>
<p>व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार व्हाणार</p>		<p>व्हाणार व्हाणार 1/10/09</p>
<p>तलाठी ता. जि. नाशिक</p>		

फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

प. मा. ८५.
R V 801

हाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवहा (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०]

गाव : सुसरी तालुका : नाशिक जिल्हा : नाशिक

नोंदीचा नुक्रमांक दिनांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	घाचणी अधिकाऱ्याची आराखरी किंवा शेरा
393	दि. 31/12/2009 री. (रखरोखी) को अशाख फेरफार पत्रकी ह्यांनी सं. नं. 29/31/12 कोर ०००४५/५५ कोर ०३२-३०-५०-५०-५० कोर ०३२-३०-५०-५०-५० ह्यांनी सांगणे करून सं. नं. ५००००५-५०००५ गळबळ ह्यांनी फेरफार खरेदी खेती आहे सर्व मिळालेले विवरणे जाहद करून दिलेले.	29/31/12 कोर ०००४५/५५	गो. र. ६५. आ. र. ५००००५/५५ गो. र. ६५. आ. र. ५००००५/५५
	सा. २५ फेरफार पत्रकी कोर ०३२-३०-५०-५०-५० ह्यांनी (सा. नं. १९९९९/५५ दि. ३१/१२/२००९ कोर ०३२-३०-५०-५०-५०) विवरणे जाहद करून कोर ०३२-३०-५०-५०-५० लेखन कोर ०३२-३०-५०-५०-५० ह्यांनी कोर ०३२-३०-५०-५०-५०	०-३२-३०-५०-५०-५०	गो. र. ६५. आ. र. ५००००५/५५
	<p>५००००५/५५</p> <p>सुसरी गाव ता. जि. नाशिक</p>		
378	दि. 31/12/2009 री. (आहे शाखरी) ह्यांनी (ह्यांनी)		गो. र. ६५. आ. र. ५००००५/५५
	व्याख हातून केलेल्या सं. नं. ५००००५/५५ शाखरी कोर ०३२-३०-५०-५०-५० कोर ०३२-३०-५०-५०-५० परंतु सं. नं. ५००००५/५५ कोर ०३२-३०-५०-५०-५० ह्यांनी कोर ०३२-३०-५०-५०-५० कोर ०३२-३०-५०-५०-५० ह्यांनी कोर ०३२-३०-५०-५०-५० कोर ०३२-३०-५०-५०-५०		गो. र. ६५. आ. र. ५००००५/५५
	ह्यांनी कोर ०३२-३०-५०-५०-५० कोर ०३२-३०-५०-५०-५० ह्यांनी कोर ०३२-३०-५०-५०-५० कोर ०३२-३०-५०-५०-५०		गो. र. ६५. आ. र. ५००००५/५५
1)	२५/०५ २१/१/१५	५४-५० ५१९२६५	
2)	२१/१/१५	५४०-५० ५१९२६५	

फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

म. म. र. म.
R. V. 8m

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७९ यातील नियम १०]

गाव : सुंदरी तालुका : नाशिक जिल्हा : नाशिक

नोंदीचा अनुक्रमांक व दिनांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	वे/दि-नो/न	परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	घाचणी अधिकाऱ्याची आघाक्षरी किंवा शेरा
३३०७	२३/०६	२३/०६/१९७९	२३०७-३६	
३७६	१०/१९	विष्णू भुरगाराम गोडसे	२०-१९	
३७७	११/१९	बांगुभारि कलिंग गोडसे	१९-२४	
४५	११/२३	सुखविनायक परशुराम गोडसे	३२३-६२ ५१३२६०	
४८	११/२३/३	राधिका शिवराज गोडसे	६५-१६ ५१३२६०	
४९	११/२३/७	जगदहव शिवराज गोडसे	६६-१६ ५१३२६०	
५०	११/२३/२	राजाराम शिवराज गोडसे	६५-१६ ५१३२६०	
५१	११/२४	सुखविष्णू शिवराज गोडसे	६५-१६ ५१३२६०	
५२	११/२५	राजेंद्र परशुराम गोडसे	३२३-६२ ५१३२६०	
५३	११/२५/१	सुखविष्णू शिवराज गोडसे	५६-१६ ५१३२६०	
५४	११/२६	सुकृष्ण सावरीशिव गोडसे	२६४-५४	
५५	११/२६	—	—	
५६	११/२६	श्रीपती लक्ष्मण गोडसे	२९४-५४	
५७	११/१०/१	लक्ष्मण गोपीनाथ भुमंड	१५४-३४	
५८	११/१०/२	कारिकाया पुंजा गोडसे	१५४-३४	
५९	११/११	संकांत पोंडांग गोडसे	५६-६४	
६०	११/१२/२	जाधव काशुराव हुबे	५६-६४	
६१	१४/११	सुरनंदिरु संपूनाथ काजळे	२६-५६	
६२	१४/१२	राजाराम शिवराज गोडसे	३३-१-६	
६३	१३०/१+२	राजाराम रामभाऊ गोडसे	११९-५५ ५१३२६०	
६४	१३०/३३	राजाराम परशुराम गोडसे	४६६-२६ ५१३२६०	
६५	१३०/३३७२	—	—	
६६	१३०/३३+५	—	—	

